

राज्यातील गरजू महिलांसाठी कार्यरत निवासीगृहातील निराश्रित, परित्यक्ता, घटस्फोटीत, कुमारीमाता, लैंगिक अत्याचारीत, अनैतिक व्यापारातून सुटका करण्यात आलेल्या, संकटग्रस्त महिलांना माहेर योजनेअंतर्गत सध्या देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: माहेर-२०१२/प्र.क्र.३४९/का-२

नवीन प्रशासकीय इमारत, ३रा मजला,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: ३ फेब्रुवारी, २०१४.

वाचा :-

- १) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.८१/२००१/मविधो-२०००/प्र.क्र.४२९/का-२, दिनांक २५.०५.२००१

प्रस्तावना :-

शासन निर्णय दिनांक २५.५.२००१ मधील योजना क्र.४ व ५ अन्वये राज्यातील निराश्रित महिलांसाठी कार्यरत शासकीय राज्यगृहे, संरक्षणगृहे आणि स्वयंसेवी संस्थेमार्फत कार्यरत आधारगृहातील १८ ते ४० या वयोगटातील निराश्रित, परित्यक्ता, कुमारी माता, बलात्कारीत अथवा संकटग्रस्त महिलांना संस्थेत ३० दिवसापेक्षा अधिक काळ राहिल्यास, सुधारीत माहेर योजनेअंतर्गत दरमहा रु.२५०/- (रुपये दोनशे पन्नास फक्त) व सदर महिलेबरोबर लहान मुले असल्यास, पहिल्या मुलासाठी रु.१५०/- (रुपये एकशे पन्नास फक्त) व दुसऱ्या मुलासाठी रु.१००/- (रुपये शंभर फक्त) इतके जादा रोख अनुदान अदा करण्यात येत आहे. सदर अनुदानाच्या रक्कमेत सन १९९४ पासून वाढ झालेली नसल्यामुळे, सदर अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत सर्वकष विचार करून शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

शासन निर्णय दिनांक २५.५.२००१ मधील योजना क्र. ४ व ५ अन्वये राज्यातील निराश्रित महिलांसाठी कार्यरत २० शासकीय महिला राज्यगृहे, २ शासकीय संरक्षणगृहे आणि स्वयंसेवी संस्थेमार्फत कार्यरत ९ आधारगृहातील १८ ते ४० या वयोगटातील निराश्रित, परित्यक्ता, कुमारी माता, बलात्कारीत अथवा संकटग्रस्त महिलांना संस्थेत ३० दिवसापेक्षा अधिक काळ राहिल्यास, सुधारीत माहेर योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात येत असून, महिलेस दरमहा रु.२५०/- (रुपये दोनशे पन्नास फक्त) ऐवजी दरमहा रु.१०००/- (रुपये एक हजार फक्त) व सदर महिलेबरोबर लहान मुले असल्यास,

पहिल्या मुलासाठी रु.१५०/- (रुपये एकशे पन्नास फक्त) ऐवजी दरमहा रु.५००/- (रुपये पाचशे फक्त) व दुसऱ्या मुलासाठी रु.१००/- (रुपये शंभर फक्त) ऐवजी रु.४००/- (रुपये चारशे फक्त) इतके जादा रोख अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर वाढीव अनुदान दिनांक १.४.२०१४ पासून खालील अटीच्या अधीन राहून अदा करण्यात येईल. तदंतर या योजनेअंतर्गत द्यावयाच्या अनुदानामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येईल.

१. या योजनेतर्गत लाभार्थी यांची आधारकार्ड (U.I.D.) नोंदणी करणे आवश्यक राहिल.
२. लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात (E.C.S.) जमा करण्यात येईल
३. शासन निर्णय, दिनांक २५.५.२००१ नुसार सुधारित माहेर योजना मधील इतर सर्व अटी कायम रहातील.

२. सदर योजनेसाठी ज्या लेखाशिर्षाखाली खर्च करण्यात येत आहे, त्याच लेखाशिर्षाखाली वरील वाढीव खर्च खर्ची टाकण्यात यावा. त्यासाठी आवश्यक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी.

३. सदर आदेश मंत्रीमंडळाने दिनांक १७.१२.२०१३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१/२०१४/व्यय-६, दिनांक २१.१.२०१४ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२०४१४३४२७७५३० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

म.बा. हजारी

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.

४. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, विधान भवन, मुंबई
५. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद, विधान भवन, मुंबई
६. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
७. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, वांद्रे, मुंबई.
९. सचिव, बालहक्क संरक्षण आयोग, वरळी, मुंबई.
१०. व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, वांद्रे, मुंबई.
११. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
१२. महालेखापाल (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), १/२, मुंबई / नागपूर.
१३. ग्रंथालय, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
१४. वित्त विभाग (व्यय-६), मंत्रालय, मुंबई.
१५. सर्व विभागीय आयुक्त, महिला व बाल विकास,
१६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / ठाणे.
१७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१८. सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,
१९. सर्व अधिका, शासकीय महिला राज्यगृह (२०) / शासकीय संरक्षणगृह (२) / स्वयंसेवी संस्था आधारगृहे (९) (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेमार्फत)
२०. सर्व अधिकारी / कार्यासन, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. निवड नस्ती, का-२